

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती  
क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१३-२०१४ चे  
जिल्हानिहाय व योजनानिहाय आश्रमशाळा /  
वस्तीगृहे / प्रकल्प कार्यालये बांधकामासाठी  
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप.

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.१८४/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ०८ जुलै, २०१३

**वाचा -**

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

**शासन निर्णय -**

आदिवासी उपयोजनांतर्गत "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त,

आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार घरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनाक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाव्दारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्याच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिकारी-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षमध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१३०७०८१५५९४९४९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु. द. नाईक )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३. विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.
५. महालेखापाल (लेखापरिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.(प्रत्येकी २ प्रती)
६. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)
७. सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती,
८. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, (सर्व जिल्हे)
९. अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई.
१०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
११. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१३. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई. (इमारती)
१४. संचालक, लेखा व कोषागरे ,नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.
१५. कार्यासन अधिकारी, ( कार्यासन क्र.१, २, १२ व १३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. निवड नस्ती (का-६) आदिवासी विकास विभाग

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> <b>योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक : टी - ६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) वसतिगृह बांधणे (जिल्हास्तर योजना) <b>(४२२५ ००९६) ५३, मोठी बांधकामे</b></b>		
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	२५०००	संबंधित जिल्हाधिकारी	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	७६८१			
धुळे	५६४९४			
नंदुरबार	११३२३३			
अहमदनगर	१०००			
पुणे	१९५११			
अमरावती	९०००			
यवतमाळ	१२०००			
गोंदिया	२१३८७			
चंद्रपूर	३३४००			
गडचिरोली	४७८०९			
नांदेड	६५९२			
एकूण	<b>३५३१०७</b>			

**टिप-** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
(ओ.टी.एस.पी)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम.</b>  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-१९६ -जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०३) वसतिगृहांचे बांधकाम (जिल्हास्तर योजना) (४२२५ ०२३८) ५३, मोठी बांधकामे</b>			
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>	
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>	
रायगड	५००	संबंधित जिल्हाधिकारी	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.		
धुळे	४५८२३				
नंदुरबार	१००				
जळगांव	५००				
अहमदनगर	१०००				
पुणे	११०३२				
बुलढाणा	१००				
अकोला	१००				
वाशिम	१००				
यवतमाळ	१०३५९				
नागपूर	२०००				
वर्धा	१०००				
भंडारा	३२२९				
चंद्रपूर	१००००				
हिंगोली	१८६००				
नांदेड	६४६५				
उस्मानाबाद	१				
एकूण.	११८९०९				

**टिप-** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
(टि.एस.पी)**

<b>शिर्ष :</b> मागासवर्गीयांचे कल्याण <b>योजनेचे नांव :</b> आश्रमशाळा समुहासाठी <b>इमारती बांधणे</b>  <b>(रूपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :</b> टी - ६ <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) आश्रमशाळा समुहासाठी इमारती बांधणे (जिल्हास्तर योजना) (४२२५ ०१२२) ५३, मोठी बांधकामे		
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द्ध करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	४५०००	संबंधित जिल्हाधिकारी	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	८००००			
धुळे	१०६४७८			
नंदुरबार	२०९६००			
अहमदनगर	११००			
पुणे	४२६०३			
अमरावती	१७५००			
यवतमाळ	१००००			
गोंदिया	२००००			
चंद्रपूर	१५०००			
गडचिरोली	५२०००			
नांदेड	१५०००			
<b>एकूण</b>	<b>६१४२८१</b>			

**टिप** - बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१३-१४ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
(ओ.टी.एस.पी.)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> <b>योजनेचे नांव : आश्रमशाळेच्या इमारती बांधणे</b>  <b>(रुपये हजारात)</b>	<b>मागणी क्रमांक : टी - ६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) आश्रमशाळेच्या इमारती बांधणे (जिल्हास्तर योजना)  <b>(४२२५ ०२०२) ५३, मोठी बांधकामे</b> </b>			
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली पूरक तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
रायगड	७००	संबंधित जिल्हाधिकारी	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	९०००			
नंदुरबार	१०००			
अहमदनगर	११००			
पुणे	१५८८३			
सोलापूर	१०			
बुलढाणा	१००			
अकोला	१००			
वाशिम	१००			
अमरावती	८५३५			
यवतमाळ	६०००			
नागपूर	१०००			
वर्धा	१३१८५			
गोंदिया	१०५००			
चंद्रपूर	१५०००			
नांदेड	१९५००			
<b>एकूण</b>	<b>१०१७१३</b>			

**टिप :** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> <b>योजनेचे नांव : शासकीय आश्रमशाळेत मुर्लींसाठी वसतीगह बांधणे</b>  <b>(रुपये हजारात)</b>	<b>मागणी क्रमांक : टी - ६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०७) शासकीय आश्रमशाळेत मुर्लींसाठी वसतीगह बांधणे (जिल्हास्तर योजना)</b>  <b>(४२२५ ०५५२) ५३, मोठी बांधकामे</b>			
<b>जिल्हाचे नांव</b>	<b>२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</b>	<b>२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
	<b>टिएसपी</b>	<b>ओटीएसपी</b>		
ठाणे	२५०००	१००००		
धुळे	१०००	५००		
नंदुरबार	२००	--		
अहमदनगर	२५००	२५००		
सोलापूर	--	२०००		
अमरावती	२००००	--		
यवतमाळ	१९१५७	६०००		
नागपूर	२९०६	१०००		
वर्धा	--	३०००		
भंडारा	--	१००		
गोंदिया	१३०००	२००		
गडचिरोली	४००००	--		
औरंगाबाद	--	२		
बीड	--	१		
हिंगोली	--	४०००		
नांदेड	८०००	७१२६		
एकूण	१३१७६३	३६४२९		
एकूण एकत्रित	१६८१९२			

**टिप :** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
(टिएसपी)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : समाज मंदिराचे बांधकाम (रुपये हजारात)		मागाणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०१) (१५) समाज मंदिराचे बांधकाम (जिल्हास्तर योजना) (४२२५ ०५८८) २७, लहान बांधकामे		
जिल्ह्याचे नांव	२०१३-२०१४ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१३-२०१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
मुंबई उपनगर	--	१८००		
रायगड	९५००	१०००		
नाशिक	१००००	--		
थुळे	१०००	--		
नंदुरबार	६००००	--		
अहमदनगर	२५००	२५००		
पुणे	४६००	१०००		
बुलढाणा	--	१००००		
अकोला	--	५०००		
वाशिम	--	१००००		
अमरावती	५०००	४५००		
यवतमाळ	८०००	६२००		
गोंदिया	२५००	--		
चंद्रपूर	१५०००	--		
गडचिरोली	६००००	--		
हिंगोली	--	४५००		
नांदेड	५०००	६५००		
एकूण	१८३१००	५३०००		
एकूण एकत्रित	२३६१००			

**टिप-** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.